

रस्त्यांची कामे तातडीने कार्यान्वीत होण्यासाठी
ई-निविदा प्रणाली अंतर्गत अल्प कालावधी
निविदा सूचना प्रसिध्द करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: निविदा-२०१६/प्र.क्र.१९५/पं.रा.-७
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ,
फोर्ट, मुंबई-४०० ००१
तारीख: २६ जुलै, २०१६

वाचा :-

- १) शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्रमांक संकीर्ण-२०१०/ प्र.क्र.१७२ / पंरा-७
दि. १९ ऑक्टोबर, २०११
- २) शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्रमांक: निविदा-२०१२/ प्र.क्र.९७/ पंरा-७
दि. २३ सप्टेंबर, २०१३
- ३) शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक: सीएटी-२०१६/ प्र.क्र.१४ / इमारती-२
दि. २७.०६.२०१६

प्रस्तावना :-

पंचायती राज संस्थामध्ये विविध विकासात्मक कामे व विकास कामांसाठी लागणाऱ्या सेवा तथा वस्तुंची खरेदी यासाठी दिनांक १ जानेवारी, २०१२ पासून ई-निविदा कार्यप्रणालीचा अवलंब करणे संदर्भीय दिनांक १९.१०.२०११ च्या शासन निर्णयान्वये बंधनकारक करण्यात आले आहे. ई-निविदा प्रणाली अंतर्गत सुधारीत कार्यपद्धती व निविदा सूचनेचा कालावधी संदर्भीय दिनांक २३ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आला आहे.

रस्ते वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी रस्त्यांची कामे तातडीने कार्यान्वीत होणे गरजेचे आहे. यासाठी व पर्यायाने विभागाची गतिमानता वाढावी या दृष्टीकोनातून रस्त्यांच्या कामासंदर्भात खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे :-

शासन निर्णय :-

वरील प्रस्तावनेत नमुद केलेल्या परिस्थितीचा सांगोपांग विचार करून रस्त्यांच्या कामाच्या निविदा सूचनांचा कमीत कमी कालावधी खाली दर्शविल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-

अ.क्र.	कामांचा प्रकार	कमीत कमी कालावधी	
		प्रथम सूचना	द्वितीय सूचना
१	रु. ५.०० लाखांपेक्षा कमी किंमतीची रस्त्यांची कामे	७ दिवस	४ दिवस
२	रु. ५.०० लाख ते रु. १५ .०० कोटी पर्यंतची रस्त्यांची कामे	१५ दिवस	८ दिवस
३	रु. १५.०० कोटीपेक्षा अधिक किंमतीची रस्त्यांची कामे	२५ दिवस	१५ दिवस

मात्र शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग दि. २३ सप्टेंबर, २०१३ मधील अन्य तरतुदी कायम राहतील. शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्रमांक: निविदा-२०१२/प्र.क्र.९७/पंरा-७ दि. २३ सप्टेंबर, २०१३ नुसार रस्त्यांच्या कामां व्यतिरीक्त इतर कामांकरीता निविदा सूचनांबाबतचा कालावधी सदर शासन निर्णयामध्ये दर्शविल्याप्रमाणे कायम राहिल. निविदा सूचनांचा हा सुधारीत कालावधी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६०७२२१६०८३३७०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दि. बा. पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव
३. मा. सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा. सचिव (मु.मं.ग्रा.स.यो), मंत्रालय, मुंबई-३२.
५. मा. सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
६. मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
७. मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
८. विभागीय आयुक्त, सर्व विभाग
९. जिल्हाधिकारी, सर्व.
१०. मुख्य अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पुणे.
११. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
१२. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
१३. अधिक्षक अभियंता, प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सर्व विभाग
१४. कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सर्व
१५. माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पुणे.
१६. सर्व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
१७. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
१८. सर्व कार्यकारी अभियंता (बांधकाम, लघुपाटबंधारे, पाणी पुरवठा विभाग) जिल्हा परिषद
१९. सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती
२०. ग्रामविकास व जलसंधारण विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने
२१. निवड नस्ती, पंरा-७, ग्राम विकास विभाग.